



9th August, 2023

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Mumbai – 400001

Scrip Code: 540738

Sub: Newspaper Advertisement with respect to Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2023.

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulations 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of the newspaper advertisements published today i.e. on 9th August, 2023 in Business Standard and Mumbai Lakshadeep regarding Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2023.

These newspaper advertisements are also being uploaded on the Company's website www.shreejitranslogistics.com.

Kindly take the same on records.

Thanking you.

Yours faithfully,

For Shreeji Translogistics Limited

Himani Dave

Company Secretary & Compliance Officer



REGIONAL OFFICES :

Chennai : T : 2680 0092 / 2680 0093 • E : chennai@shreejitrans.com
Bangalore : T : 4081 2222 / 4081 2200 • E : bangalore@shreejitrans.com

PAN No. : AAEC53602B
SAC Code : 996511
CIN No. : L63010MH1994PLC077890

क्रेसांडा सोल्युशन्स 'वर नवीन संचालक मंडळी

- कंपनीला पुनरआकार, विश्वासार्हता मिळवून देण्याची संचालक मंडळाची व्वाही

मुंबई, दि. ८ : बीएसईवर सार्वजनिकरित्या सूचीबद्ध असलेली क्रेसांडा सोल्युशन्स लि. ही १९८५ मध्ये स्थापन झालेली भारतातील प्रख्यात कंपनी असून देशातील प्रकल्पना अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञान, डिजिटल मीडिया आणि रेल्वे विविध प्रकल्पांना आयटी-सक्षम सेवा प्रदान करण्यात सक्षम आहे. दरम्यान, कंपनीला पुनरआकार, विश्वासार्हता मिळवून देण्याची संचालक मंडळाने व्वाही दिली आहे. अरुणकुमार त्यागी, चंद्र प्रकाश शर्मा, विजय सोळंकी आणि राजकुमार मसालिया यांचे संचालक मंडळ ७ ऑगस्ट २०२३ पासून कार्यरत झाले आहे. तर अरुण कुमार त्यागी क्रेसांडा सोल्युशन्स लि.मध्ये सह व्यवस्थापकीय संचालक आणि कार्यकारी असून मीडिया आणि कर्मणूक क्षेत्रातील अनुभवाचा खजिना घेऊन ते आले आहेत. आल्या

दोन दशकांचा त्यांचा अनुभव आहे. चंद्र प्रकाश शर्मा स्वतंत्र संचालक आणि कंपनीचे अध्यक्ष म्हणून कंपनीत रुजू झाले. भारत सरकारचे माजी कार्यकारी अधिकारी म्हणून ते कार्यरत होते. भारत सरकारमध्ये अतिरिक्त सचिव म्हणून कार्यकारी अधिकारी म्हणून राहिलेले सी.पी. शर्मा यांची कारकीर्द तीन दशकांहून अधिक काळ राहिली आहे. त्यांनी विविध प्रकारचे कौशल्य प्राप्त केले आहे. भारतीय रेल्वेला तीस वर्षांची सेवा समर्पित केल्यामुळे, त्यांचा मोठा अनुभव आहे. विजय सोळंकी यांनी क्रेसांडा सोल्युशन्स लि.चे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आणि गैर-कार्यकारी संचालक म्हणून नवीन प्रवास सुरू केला आहे. राजकुमार मसालिया यांनी कार्यकारी संचालकी जबाबदारी स्वीकारली आहे.

बाजारपेठ काबीज करेल आणि वाढीची क्षमता वाढवेल, असे या संचालक मंडळाने म्हंटले आहे.

NOTICE

Shri Riyaz Ahmed Qurashi was a Member of the Babubhai Co-operative Housing Soc. Ltd. having Address at Plot No 4, TPS III, 5th Road, Khar (West), Mumbai-400 052, and was holding Flat No. 05 on 2nd floor in the building of the society. He expired on 29/01/2023 without making any nomination in respect of the flat. The Society hereby issues Claims or objection from the heir or other claimants/objectors to the transfer of the said Shares and the interest of the deceased member in the Capital property of the society within a period of 15 days from the publication of this notice. If no Claim / Objections are received within the period prescribed above with the shares & interest of the deceased member in the Capital Property of the society in such manner as is provided under the bye-Laws of the society. For and on Behalf of Babubhai Co-operative Housing Soc.Ltd. (Hon. Secretary)

DUKE OFFSHORE LIMITED
 CIN No. L45209MH1985PLC038300
 Reg. Office: 403-Urvasi Housing Society Ltd, Off Sayani Road, Prabhadevi, Mumbai - 400025
 Email: info@dukeoffshore.com
 Website: https://www.dukeoffshore.com
NOTICE OF BOARD MEETING
 Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held at Company's Registered Office on Monday, 14th August, 2023 at 12.00 P.M. Inter alia, to consider and approve the following transaction:
 1. To Consider and Approval of Board Report for the FY 2022-23.
 2. To Consider and accept Secretarial Audit Report issued by M/s. R S Rajpurohit & Co., Company Secretaries for the FY 2022-23.
 3. To considered and take on record the Unaudited Financial results of the Company for the Quarter ended on 30th June, 2023 as per I.N.D.S pursuant to regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015.
 4. Any other business with the permission of the Chair.
 For Duke Offshore Ltd, Sd/-
Managing Director
 Date: 09/08/2023

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large on behalf of my client Mrs. POONAM SHUKLA TIWARI, the owner of Flat No. C-2/205, Sheetal Kunj Co-operative Housing Society Ltd., Sheetal Nagar, Mira Road (East), Dist. Thane-401107, and was in possession of the original Agreement for Sale between M/s SHREE KRISHNA ENTERPRISES & Mrs. SHANTABAI V. KAREKAR dated 21/03/1989 and Original Share Certificate bearing No. 62, distinctive Nos. 306 to 310 (both inclusive), issued by the Sheetal Kunj Co-op. Hsg. Society Ltd., of the above said Flat, has been lost/misplaced from the house on 08/08/2023 and the complaint lodged with the Mira Road Police Station on 08/08/2023 bearing Lost Report No. 23517-2023. That any person finding the said Original Agreement for Sale & Share Certificate of the said flat, should hand over to my client. That any person having any right, interest, claim, charge on the basis of the said Original Agreement for Sale & Share Certificate, should stake claim, if any, within 14 days from the date of publication of this Notice and after stipulated time, my client shall disown the said original Agreement for Sale & Share Certificate. Sd/- SHAHID ILAHI ANSARI (Advocate) A-53, Shanti Shopping Centre, Mira Road (East) Dist. Thane-401107 Date: 09/08/2023

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that to the general public, that all that right, title & Interest in Flat No. C/45, admeasuring 360 Sq. Ft., Carpet area, on First floor of the Building No. 2 of the 'BORIVALI KAILAS BLDG. NO. 2 Co-operative Housing Society Ltd.', having address at Baramba Lane, Opp. Himalaya School, Borivali (West), Mumbai - 400022, building without lift, was constructed on plot of land bearing C.T.S No. 54, Survey No. 146, situate, being and lying at village Magathane, Taluka-Borivali, within the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, within the Municipal limits of R-ward along with 10 shares of Rs 50/- each bearing distinctive Nos. from 0441 to 0450 under Share Certificate No. 45 issued by the Society is well and sufficiently owned by 1) MRS. SUSHMA VINOD VASU Nee SUSHMA GOVIND SHARMA, 2) MRS. VEENA GOPAL SHARMA, 3) MRS. BALKRISHNA PURIJAN SHARMA, and 4) MRS. URMILA SUBHASH SHARMA, and 1) MR. BALKRISHNA PURIJAN SHARMA, and 2) MRS. URMILA SUBHASH SHARMA inter to Release and transfer to MRS. VEENA GOPAL SHARMA. Any person or persons having any claim on the said property, by way of ownership, tenancy, license, sale, mortgage, exchange, charge, lease, lien, gift, trust, inheritance, maintenance, possession, Govt. Duties, Levies, encumbrances, Easement or otherwise are requested to inform the same in writing to the undersigned advocate, within 14 days from the date of publication hereof failing which, the claim or claims if any of any such person or persons, received after the aforesaid period shall be deemed to have waived or abandoned and the Release will be completed without taking any reference to such claim or claims. Sd/- MRS. RIDDHI OZA ADVOCATE HIGH COURT. Place: Mumbai Date: 09/08/2023

IN THE COURT OF JUDICIAL MAGISTRATE, FIRST CLASS, D' COURT, MAPUSA
 Cr. Case No. OA 329 / NIA / 2021 / D Mohan Pundalik Gunagi Complainant
 Vs
 Amit Sharma Accused
 To: Accused Amit Sharma, Permanent R/o Flat No. 702, Vaikunth Apartment, Plot No. 73-74-75, Sector 19, Near Gokul Dairy, Kamathe Navi Mumbai, Kalamboli Node, Raigrah, Maharashtra 410218, Last Known Address: R/o. A-93, Road No. 6, Purana Mandir, Subhash Colony Chorni, Japur 303702. WHEREAS, your attendance is necessary to answer to charges of offence punishable under sections 138 r/w 142 of Negotiable Instrument Act 1881. You are hereby required to attend this Court in person or along with your pleader on 04/09/2023 at 2.30 p.m. Herein fail not. Further Directions as per order of the Hon'ble Supreme Court. (a) It is made clear to you that, you can make an application for compounding of the Offences at the first or second hearing of the case and that if such an application is made, compounding may be allowed by the Court without imposing any costs on you. (b) If you do make an application for compounding as aforesaid, then an application for compounding is made before the Magistrate at a subsequent stage, compounding may be allowed subject to the condition that you will be required to pay 10% of the cheque amount, to be deposited as a condition for compounding with the legal service Authority or such authority as the Court deems fit. (c) Similarly, if the application for compounding is made before the Sessions Court or a High Court in revision or appeal, such compounding may be allowed on the condition that you pay 15% of the cheque amount, by way of costs. (d) Finally, if the application for compounding is made before the Supreme Court the figure would increase to 20% of the cheque amount. Any cost imposed in accordance with the above Guidelines should be deposited with the Legal Services Authority operating at the level of the court before which compounding takes place. For instance, in case of compounding during the pendency of proceedings before a Magistrate's Court or Court of Sessions, such costs should be deposited with the District Legal Services Authority. Likewise, costs imposed in connection with compounding before the High Court should be deposited with the State Legal Services Authority and those imposed in connection with compounding before the Supreme Court should be deposited with the National Legal Services Authority. Dated: 25th day of August, 2023. Sd/- Nilima S. Kankonkar of July, 2023 J.M.F.C. D' Court, Mapusa

जारी सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील अनुसूचित सविस्तर नमूद केलेल्या निवासी फ्लॅटबाबत वर विद्यमान स्थितीत कुमारी तबसुम बसिक्होन अनसारी यांच्या मालकीची आहे आणि त्यांच्याकडे दिनांक १ मार्च, १९८९ रोजीचे अडव्हाक ११ ते १५ अखत्येले रु.५०/- प्रत्येकीचे ५ शेअर्स आहेत. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागधार किंवा, बँकींग, भाडेगृह, मालकी हक्क, मूकता, अधिभार, न्याय, तागण, परिश्रम, कार्यक्षेत्र हक्क किंवा अन्य स्वरूपात कोणताही अधिकार, हक्क, दावा किंवा मागणी असल्यास किंवा मालकांच्या विरोधात कोणताही आरोप किंवा दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात खालील स्वाक्षरीकारांक मूळ दस्तऐवजासह त्यांचे कार्यवाह्य दफ्तार क्र.१७, तळमजला, निर्मला कोहोसोलि., सिगर रोड व जे.पी. रोडचा जंक्शन, अंधेरी (प.), मुंबई-४००००८ येथे सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा आता व्यक्तीचे दावा त्या किंवा स्वगित केले आहेत असे समजले जाईल आणि सदर फ्लॅटबाबत कोणताही दावा विचाराने न घेता विक्री व्यवहार मालक व इच्छुक खरीददारांच्या दरम्यान पूर्ण केला जाईल. निवासी फ्लॅटची अनुसूची फ्लॅट क्र.१०४, १ मजला, शिवदर्शन कोहोसो लिमिटेड, सवरी अपार्टमेंट, यारी रोड, सी.डब्ल्यू.सी. कॉलेजजवळ, बसोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००६९, क्षेत्रफळ ६५७५ चौ.फू. बिल्डअप क्षेत्र (पुनर्विकासकारिता सध्या पाडलेली) तसेच सोसायटीचे रु.५०/- चे ५ शेअर्स आणि सदर झमतीचे बांधकाम चालू आहे, केंद्र-पश्चिम महापालिका बॉर्ड, जमीन सीटीएन क्र.१२१३/९, महसूल गाव बसोवा, तालुका अंधेरी, नोंदणी जिल्हा मुंबई उन्मत्त. सही/- गौरीश वी. शाह वी.कॉम., रत्नलाल वी. (नोंदणी क्र.एएमएच/६४४/१९८८) बँकील उच्च न्यायालय दिनांक: ९ ऑगस्ट, २०२३

बँक ऑफ इंडिया
 लक्ष्मी रोड शाखा
 ५९२, लक्ष्मी रोड, तुळशीबाग,
 सदाशिव पेठ, पुणे, महाराष्ट्र ४११०३०.
 सही/-
 गौरीश वी. शाह वी.कॉम., रत्नलाल वी. (नोंदणी क्र.एएमएच/६४४/१९८८) बँकील उच्च न्यायालय दिनांक: ९ ऑगस्ट, २०२३

परिशिष्ट-IV
[नियम 8 (1) पहा]
ताबा सूचना
(जंम मालमत्तेसाठी)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार बँक ऑफ इंडिया, लक्ष्मी रोड शाखा चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटाइझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल अँसेसर्स अँड एफ्फोर्सिड ऑफ सिक्युरिटी इंस्ट्रस्ट अँड, २००२ आणि कलम १३(२) सिक्युरिटी इंस्ट्रस्ट (एफोर्सिड) कलम, २००२ सहाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २१.०४.२०२३ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. नीलेश उमेश शिनीलीकर यांच्याद्वारे यास सूचनेतील नमूद रकम म्हणजेच रु. २,३९,९०,२१३.०२ (दोन कोटी एकोणताळीस लाख नव्वद हजार दोनशे तेरा आणि दोस ठोस पन्नास अधिक व्याज) + परतफेडीच्या तारखेपर्यंत व्याज परतफेड सदर सूचना प्राधिका ताखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा संकेतिक ताबा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर अँडच्या कलम १३ च्या पोटकलम (४) सहाचता सिक्युरिटी इंस्ट्रस्ट एफोर्सिड रुलस, २००२ च्या नियम ८ अन्वये ३ ऑगस्ट २०२३ रोजी घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ इंडिया, लक्ष्मी रोड शाखा, यांचे रु. २,४५,२७,६५९.२३ (गुहकर्जसाठी रु. २,३९,९१,६४७.०२ आजपर्यंतच्या कराच्या दराने आणि रु. २,१६,००४.२१ चढवून घ्याव्यात) डेबिट शिड्ड कराराच्या दराने आजपर्यंत परतफेड करण्यासाठी) पुढील सोबत आणि त्यावरील व्याज साठी मागण्याच्या अर्जास सहित. तागण मालमत्तेच्या परिणामरितीा उपलब्ध वेळेच्या दरम्यान अँडच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या तरतुदीन्वये कर्जदार आणि त्याचे जांमिनदार यांचे लक्ष वेधण्यात येते.

जंम / स्थावर मालमत्तेचे वर्णन
 मालमत्ता व सर्व भूभाग मालमत्ता कॉटेअर हाइलू बिडिंगमधील फ्लॅट नं. २१०५, २१वा मजला, सीटीएस नं. १९/१७०, सर्व्हे नं. १६१ चा भाग, फ्लॉट नं. वी-१, नवीन सीटीएस नं. १/९/१७०-बी, गाव - पहाडी लक्ष्मी नगर, महाकाली मंदिर मार्ग, लिंक रोड, गोरगाव वेस्ट, जिल्हा-मुंबई पिन कोड ४०००९०.
परतफेड घेतु-सिमा खालीलप्रमाणे-
उत्तरेकडे : बिल्डिंगची मोकळी जागा
दक्षिणेकडे : फ्लोअर पॅव्हेज
पूर्वेकडे : बिल्डिंगची मोकळी जागा
पश्चिमेकडे : फ्लॉट नं. २१०४
 सही/-
 अधिकृत अधिकारी
 (लक्ष्मी रोड शाखा, बँक ऑफ इंडिया)
 नोट : इंग्रजीमधील नोटीस ब्राह्म धरण्यात येईल.
 दिनांक : ०३.०८.२०२३
 ठिकाण : पुणे

PUBLIC NOTICE
 A public notice is hereby given, that my clients 1] MR BALRISHNA RADKYA GAIKWAD (Father of deceased) 2] MR RAVINDRA BALKRISHNA GAIKWAD (Brother of deceased), are absolute Owners of Flat No. 208, 2 ND Floor, in "D WING", AVENUE L3, admeasuring 497 Square Feet i.e. Equivalent to 46.20 Square Meter (Carpet area) as per RERA, enclosed balcony area attached to the apartment is approximately 3.34 square meters. Project known as "BACHRAJ LANDMARK" and Society known as "BACHRAJ LANDMARK CO. OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., and bearing Registration No. PLS /VSI /HSG / (TG) / 528 / 2018, dated 25/10/2018, lying being and situate at Village Dongare, (Dongar Pada) also Village known as Village NARANGI, Opp Club One, Global City, NARANGI Bypass Road, Virar (West), Taluka Vasai, Dist : Palghar, Pin No-401 303, constructed on N.A. Land bearing Survey No.5, SB, SD, SF, and 5, lying being and situate at lying being and situate at Village Dongare, (Dongar Pada) also Village known as Village NARANGI, Opp Club One, Global City, NARANGI Bypass Road, Virar (West), Taluka Vasai, Dist : Palghar, Pin No.401303, admeasuring land area, in the aggregating 2,51,000 Square Feet (within the Area of Sub Registrar at Vasai No.1-6 (herein after for brevity's sake collectively referred to as "The said Flat"). The said property actually belongs to LATE PRASHANT BALKRISHNA GAIKWAD, and he has purchased from MS BACHRAJ DEVELOPERS, therein referred to as the PROMOTER, AND M.S. EVERSHINE DEVELOPERS, therein referred to as the "CO-PROMOTER", and hereinafter collectively referred to as a "PROMOTERS", duly registered with the Sub-Registrar VASAI 2, bearing Document No. VASAI-2-10118/2018, dated 10/10/2018. And LATE PRASHANT BALKRISHNA GAIKWAD died intestate on 21/01/2023 and LATE VANITA BALKRISHNA GAIKWAD (mother of deceased) has already died intestate on 13/06/2012, leaving behind her issue, 1] MR BALRISHNA RADKYA GAIKWAD (Father of Deceased) 2] MR RAVINDRA BALKRISHNA GAIKWAD (Brother of deceased). After death of LATE PRASHANT BALKRISHNA GAIKWAD, 1] MR BALRISHNA RADKYA GAIKWAD (Father of deceased) 2] MR RAVINDRA BALKRISHNA GAIKWAD (Brother of Deceased), had given their Consent to the said society to transfer his undivided right, title, interest of (100 % shares) of LATE PRASHANT BALKRISHNA GAIKWAD in favor of 1] MR BALRISHNA RADKYA GAIKWAD (Father of deceased) 2] MR RAVINDRA BALKRISHNA GAIKWAD (Brother of deceased) and accordingly the said society has started the process to transfer the said Flat & his shares on their name. Now, 1] MR BALRISHNA RADKYA GAIKWAD (Father of deceased) 2] MR RAVINDRA BALKRISHNA GAIKWAD (Brother of Deceased), are shares holders of the above said Flat. By virtue of Law of inheritance and The Hindu Succession Act 1956, my clients 1] MR BALRISHNA RADKYA GAIKWAD (50% Share) 2] MR RAVINDRA BALKRISHNA GAIKWAD (50% Shares) has become absolute owners of the said Property who is entitled to succeed the estate of deceased. Whoever has any kind of right, title, interest, lien, loan, or any other person rights and shares in the aforesaid Flat, shall come forward with their genuine objection along with certified copy of the documents to support her/his/their claim within 15 days from the issue of this Notice, and contact to me at the below mentioned address. Otherwise it shall be deemed and presumed that my client is entitled to inherit the aforesaid Flat, and all future correspondence shall come in effect in my clients favor. And no claim shall be entertained after the expiry of this Notice period. Sd/- M. M. SHAH (Advocate) Shop No.04, "D Wing", Garden K Avenue Shrudant Garden CHSL, Global City, Chikhaldongare Road, Virar (West), Dist Palghar- 401303. Mobile No. 880507866

PUBLIC NOTICE

This is to inform the public at large that my Clients MRS. VASANTIBEN SURENDRABHAI VORA and MRS. BEEJAL GALA are the absolute owners of Flat No. 41, 4th Floor, in Wing "A", admeasuring about 81.97 Sq. Mtrs. Built up area, in the Building known as "Dev Chhaya", society known as "New Dev Chhaya Premises Co-op. Soc. Ltd.", situated at S.V. Road, Goregaon (West), Mumbai - 400 104, ("The Said Flat") and they are intending to sell the said Flat to MR. CHANDRAKANT G. BHAGWAT and MRS. LEENA CHANDRAKANT BHAGWAT. It is further informed by my Clients that below Agreements are lost/misplaced by them and not traceable after due and diligent search i.e. Original Agreement dated 18th March, 1968 executed between MRS. DEV CONSTRUCTION CO. (Builders) and MR. BHOGILAL T. ENGINEER (Purchaser). Any Person/Financial Institution/Bank/Govt. Body having any claim to the abovementioned said Flat either by way of Sale, Mortgage, Charge, Lien, Exchange, Gift, Trust, Release, Easement or by way of legal heirship, succession, administration etc., or in any other manner whatsoever is/are required to make the same known at the Office of the undersigned in writing with proof thereof within 14 days from the date of publication of this notice hereof, failing which the claims or demands, if any, of such person or persons will be deemed to have been abandoned and waived off. Sd/- Vitesh R. Bhoir (Advocate) Shop No. 10, Suraj Ball Niwas, Station Road, Opp. Registration Office, Goregaon (West), Mumbai - 400 104. Place : Mumbai, Date : 09th August, 2023.

WHERRELZ IT SOLUTIONS LIMITED

CIN - U74909MH2014PLC226022
 Regd. Office: Plot No. 15, Road 10, Sec - 1 New Panel East, Navi Mumbai, Raigrah MH 410206 IN, Tel No. +91. 9811221082, Email id: mailto:official@wherrelz.com, Website: https://wherrelz.in

NOTICE

Notice is hereby given that the 9th Annual General Meeting ('AGM') of the members of WHERRELZ IT SOLUTIONS LIMITED ('The Company') will be held on SATURDAY, 02nd September, 2023 at Plot No. 15, Road 10, Sec - 1 New Panel East Navi Mumbai Raigrah MH 410206 IN at 11:00 A.M. to transact the business(es) set out in the Notice of AGM. Pursuant to provisions of Section 101 of the Companies Act, 2013 read with the Rules made thereunder, Regulation 36 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and Secretarial Standard on General Meetings (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), the Notice of the AGM along with the Annual Report of the Company for the Financial Year 2022-23 have been sent through, electronic mode via e-mails to those Members whose e-mail ids are registered with Depository Participant(s) / Registrar and Share Transfer Agent ("RTA") of the Company, Big Share Services Private Limited, as the case may be, and physical copies to those members whose e-mail ids are not registered with the Depository Participant(s) or RTA as on 04th August, 2023 (Cut-off date) at their respective registered postal addresses in the permitted mode. The dispatch of the Annual Reports was completed on 08th August, 2023. The aforesaid documents are also hosted on the website of the Company viz. https://wherrelz.in/ and website of the Stock Exchanges, that is, BSE Limited at www.bseindia.com. Further the Company is listed on SME platform of BSE, has been exempted from complying with e-voting requirements vide MCA Notification dated 19th March, 2015 by amendment in Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014. Hence pursuant to the aforesaid notification, the e- voting facility has not been provided. Further the Company shall provide facility for voting by way of polling papers/ballot papers at the AGM for the Members attending the meeting. Accordingly, members whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date being 26th August 2023, only shall be entitled to voting at the AGM. A member entitled to attend and vote at the meeting may appoint a proxy to attend and vote on poll in himself of himself. A proxy need not be a member of the Company. The Proxy Form duly completed, stamped and signed should reach the Registered Office of the Company not less than 48 hours before the AGM. The details with respect to the appointment and the conduct of the proxy can be referred to the Notice of the AGM. Further, in case of any queries, you may write to Mr. Ramraj Singh Thakur, Company Secretary & Compliance Officer at Plot No. 15, Road 10, Sec - 1, New Panel East, Navi Mumbai, Raigrah - 410 206 or send a request at official@wherrelz.com. By order of the Board of Directors For Wherrelz It Solutions Limited Sd/- Chaitanya Dhreshwar Managing Director DIN: 06653029 Navi Mumbai 08th August, 2023

SBI भारतीय स्टेट बँक, (सार्व) स्ट्रेट्स असेट्स रिकव्हरी शाखा, वर्धमान बिल्डिंग, दुसरा मजला, ३२१/ए/३, महात्मा फुले पेठ, सेक्टर लव्हज चौक, शंकरशेठ रोड, पुणे - ४११०४२, फोन : (०२०) २६४४६०४४, २००४४६०४३, ई-मेल : sbi.10151@sbi.co.in

तागण मिळकतीचा ताबा घेतल्याची नोटीस (सरफेसी कायदा २००४ च्या कलम १३(४)अन्वये)

नोटीस देण्यात येते की, सिक्युरिटाइझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल अँसेसर्स अँड एफोर्सिड ऑफ सिक्युरिटी इंस्ट्रस्ट कायदा २००२ (२००२ चा ५४) च्या कलम १३(१२), व सिक्युरिटी इंस्ट्रस्ट (एफोर्सिड) नियम २००२ मधील नियम ३ आणि ९ अन्वये प्राप्त अधिकारात खाली नमूद केलेल्या कर्जदारांचे सोमोर दर्शविलेल्या ताखेना मागणी नोटीस पाठवून मागणी नोटीस मिळाल्या तारखेपासून ६० दिवसांचे आत बँकेस देणे असलेली संपूर्ण रकम भरण्याची मागणी केलेली होती. कर्जदार मागणी केल्याप्रमाणे भरणा करण्यास असमर्थ ठरले आहेत. सर्वसाधारण जनता व विशेषकरून कर्जदार यांना ही जाहीर नोटीस देण्यात येते की खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) व सदर नियम क्र. ९ अन्वये खाली नमूद केलेल्या ताखेना तागण मिळकतीचा प्रतिकल्पक ताबा घेतलेला आहे. सर्वसामान्य जनता व विशेषकरून कर्जदार यांना साधारण करण्यात येत आहे की त्यांनी सदर मिळकतीसंबंधत कोणताही स्वरूपाचा व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो भारतीय स्टेट बँकेच्या व्याजासह योग्य रकमेच्या बोजासह असेल. कर्जदारांचे ध्यान सदर कायद्याच्या कलम १३, उपकलम ८ कडे आकर्षित करण्यात येत असून त्यात कर्जदारांवर आपल्या तागण मिळकतीवरील बोजा उतरवून घेण्यास उपलब्ध असलेल्या कालमरिदीची तरतूद आहे.

| कर्जदार/मालक यांचे नाव आणि पत्ता | अचल मिळकतीचा तपशील | मागणी नोटीस तारीख | प्रतिकल्पक ताबा तारीख | योग्य रकम |
|---|--|-------------------|-----------------------|--|
| (१) मेसर्स एकोवीरा डिस्ट्रीब्यूटर्स प्रायव्हेट लिमिटेड, (२) श्री. ऋषिकेश देवीदास शिरोडे (संचालक/जांमिनदार), (३) सौ. श्रद्धा ऋषिकेश शिरोडे (संचालक/ जांमिनदार), (४) श्री. सेतु छोटालाल पटेल (संचालक/ जांमिनदार/गहाणखतदार), (५) सौ. रैना छोटालाल पटेल (जांमिनदार/गहाणखतदार), (६) श्री. कुश छोटालाल पटेल (जांमिनदार/ गहाणखतदार), (७) श्री. देवीदास केशव शिरोडे (जांमिनदार/गहाणखतदार), (८) सौ. प्रिया देवीदास शिरोडे (जांमिनदार/ गहाणखतदार) | मालमत्ता क्र. १ श्री. देवीदास केशव शिरोडे आणि सौ. प्रिया देवीदास शिरोडे यांच्या नावे असलेला रहिवासी फ्लॉट नं. ०८, दुसरा मजला, पाट वलासिक, जुना सीटीएस नं. ६०४/३, नवीन सीटीएस नं. ७९७, सदाशिव पेठ, पुणे ४११०३० एक्कू क्षेत्रफळ १००६ चौ.फू. बिल्ड अप/ कार्पेट क्षेत्र ८०५ चौ.फू. अधिक टेरस १३० चौ. फू. आणि पार्किंग नं. २, क्षेत्र ११० चौ. फू. मालमत्ता क्र. २ श्री. देवीदास केशव शिरोडे आणि सौ. प्रिया देवीदास शिरोडे यांच्या नावे असलेला रहिवासी फ्लॉट नं. ५११, पाचवा मजला, बिल्डिंग नं. १-९, एकाद्रीया हिंजवडी, फ्लॉट नं. आर-२२ ते आर-२९, सर्व्हे नं. ३८/२, ३८/३, ३९, ५६, ५७, गाव दत्तावाडी, तालुका मुळशी, जिल्हा पुणे - ४११०५७ एक्कू क्षेत्रफळ २७.२२ चौ. मी. म्हणजेच २१३.०० चौ. फू. | ३०.०१.२०२३ | ०५.०८.२०२३ | दि. २८.०१.२०२३ रोजी रु. ६,५६,५५,६२४.७४ (रुपये सहा कोटी छप्पन लाख पंचाचौस हजार सहाशे चौदाशे आणि पैसे चौऱ्याहत्तर फक्त) अधिक करारातील दर्जनुसार होणारे पुढील व्याज आणि अनुषंगिक खर्च, शुल्क इ. |

दिनांक : ०९.०८.२०२३
 ठिकाण : पुणे (मजकूरत संविधता असल्यास इंग्रजी मजकूर ब्राह्म मानावा) सही/- अधिकृत अधिकारी भारतीय स्टेट बँक, सार्व, पुणे

HIKAL

३० जून २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल रु. लाखा मध्ये (प्रति सभामा आकडेवारी व्यतिरिक्त)

| तपशील | एकत्रित | | | |
|---|--------------------------|-------------|--------------------------|--------------------------|
| | संपलेली तिमाही ३०-जून-२३ | ३१-मार्च-२३ | संपलेली तिमाही ३०-जून-२२ | संपलेली वर्ष ३१-मार्च-२३ |
| एक्कू महसूल | ३८,८९९ | ५४,५६७ | ३८,२०६ | २०२,८४४ |
| या कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर अपवादात्मक आणि/किंवा असाधारण वस्तू पूर्वी) | ९७१ | ४,८८५ | (१,९७७) | १०,५३७ |
| या कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) कर पूर्वी/अपवादात्मक आणि/किंवा असाधारण वस्तू नंतर) | ९७१ | ४,८८५ | (१,९७७) | १०,५३७ |
| कालावधीसाठी करानंतरचा निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण वस्तू नंतर) | ६९२ | ३,६०० | (८६६) | ७,८३९ |
| कालावधीसाठी एक्कू सर्वसमावेशक उत्पन्न (करानंतर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करानंतर) | ६७७ | ३,४५२ | (८६६) | ७,७८३ |
| समभाग भांडवल इतर भांडवल | २,४६६ | २,४६६ | २,४६६ | २,४६६ |
| उत्पन्न प्रतिभाग (दर्शनीमूल्य रु.२/- प्रत्येकी) (अखंडित आणि खंडित कार्यचलनासाठी) | ०.५६ | २.९३ | (०.७३) | ६.३६ |
| - पायाभूत | ०.५६ | २.९३ | (०.७३) | ६.३६ |
| - सौम्यीकृत | ०.५६ | २.९३ | (०.७३) | ६.३६ |

१. कंपनीच्या स्वतंत्र निकालांच्या संदर्भात, रकम खालीलप्रमाणे आहे

| तपशील | स्वतंत्रित | | | |
|-------|--------------------------|-------------|--------------------------|--------------------------|
| | संपलेली तिमाही ३०-जून-२३ | ३१-मार्च-२३ | संपलेली तिमाही ३०-जून-२२ | संपलेली वर्ष ३१-मार्च-२३ |
| एक्क | | | | |